

दिनांक - 19/11/2020

प्रति,
मा. प्राचार्य
विवेकानंद कॉलेज,
कोल्हापूर.

विषय - इंडस्ट्रियल व्हीजीटसाठी परवानगी मिळणेबाबत.

महोदय,

आपल्या महाविद्यालयामध्ये व्ही.व्ही.क फौंड्री
टेकनॉलॉजी विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची
इंडस्ट्रियल व्हीजीट आयोजित करण्याचे योजिले आहे.
सदरची व्हीजीट 'micrometal ferrocast'
येथे दिनांक 22/01/2020 रोजी होणार आहे. सदरची
व्हीजीट शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग
आहे.

तरी, कृपया आपली परवानगी मिळावी ही
नम्र विनंती.

आपला विश्वासू

Anwar

(प्रा. अभिजीत मा. माने)



विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त)

२१३०, ई ताराबाई पार्क, कोल्हापूर, जि. कोल्हापूर - ४१६ ००३
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत

नॅक मानांकन : "A" (सी.जी.पी.ए. ३.२४)
कॉलेज उईथ पोटेंशियल फॉर एक्सलन्स, यु.जी.सी., न्यु दिल्ली
स्टार कॉलेज - डी.बी.टी. - भारत सरकार
आय.एस.ओ. ९००१:२०१५



Ph. : 0231-2658612, 2658840 Fax : 0231-2658840 Resi.: 0231-2653962 Website : www.vivekanandcollege.org E-mail : info@vivekanandcollege.org

संस्थापक

डॉ. बापूजी साळुंखे
D. Lit.

अध्यक्ष

मा. आमदार. चंद्रकांत दादा पाटील

कार्याध्यक्ष

प्राचार्य अभयकुमार साळुंखे
M.A.

सचिव

प्राचार्या सौ. शुभांगी गावडे
M.Sc., B.Ed.

प्राचार्य

डॉ. एस. वाय. होनगेकर
M.A., M.Ed., P.G.D.T.E.,
M.Phil., Ph.D.

जावक क्रमांक व्हि.सी.के/ 1761/19-20

To,
The Managing Director,

Micrometal Ferrocast

B-73, 5 star

MIDC, Kagal

दिनांक : 23/01/2020

Subject: About Study Visit of Students in your esteemed Organisation.

Respected Sir,

Vivekanand College is NAAC Re-accredited with grade 'A' and is having status of 'College with Potential for Excellence' by UGC. Our college is awarded the grade of 'Star College' by DST-Govt. of India.


We have started three years B.Voc degree course in Foundry Technology. As our course is skill based education oriented. So we are planning to visit different foundry industries to acquire theory base practical knowledge by our students.

Your industry is one of the best foundries which is having foundry related acknowledgeable and advanced processes. We assure that visit in your industry will definitely add practical information about foundry process to our students.


So, we request you to allow our students to visit & observe foundry process work. We will take care that our students will not disturb your foundry work.

Hoping for your positive response.

Thanking you,


Nodal Officer
B. Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur

Yours faithfully,


(Dr. S. Y. Hongekar)
PRINCIPAL
Vivekanand College
Kolhapur

Micrometal Ferrocast

An ISO 9001:2015 Company



Plot No. B - 73, Five Star MIDC, Kagal,
Kolhapur - 416 216. ☎ : 0231-2692142
E-mail : micrometalferrocast@gmail.com
micrometalind43@gmail.com

Ref. No.:

Date : 23/01/2020

On 23/01/2020, An Industrial visit was conducted at micrometal ferrocast. The main purpose of visit was to show gating system & riser of the castings. After completing the visit students were able to know the components of gating systems as well. Following students were present for the visit.

Name of student

- 1) Avinash Raghunath Ghatage
- 2) Rohit Yashwant Ghatage
- 3) Vishal Sundar Kose
- 4) Ashad Naeem Desai
- 5) Vaibhav Mahadev Hirave
- 6) Sanket Sudhir Karvekar.
- 7) Abhay Sumbhaji Shinde.
- 8) Omkar Pandurang Bhoanje
- 9) Abhishek Santosh Patil
- 10) Shreyash N. Kulkarni
- 11) Vivek S. Mali

Sign.

Avinash Ghatage

R.Y.G.

Vishal Kose

Ashad

Vaibhav

Sanket

Abhay

Omkar

Abhishek

Shreyash

Vivek

